

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत ...

## महाराष्ट्र शासन

### शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक: एसएसएन-२०१५/प्र.क्र.१६/१५/टीएनटी-२

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय विस्तार भवन मुंबई ४०० ०३२

तारीख: २७ मे, २०१६

### वाचा -

१) शासन निर्णय क्रमांक: शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक : एसएसएन-२०१५/ प्र.क्र.१६/१५/टीएनटी-२, दिनांक २८.८.२०१५

### प्रस्तावना -

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे बाबत शासन निर्णय दि.२८ ऑगस्ट, २०१५ रोजी निर्गमित करण्यात आला. सदर शासन निर्णयात पुढीलप्रमाणे सुधारणा /बदल (amendment) करण्यात येत आहे.

### शासन निर्णय-

संदर्भाधीन शासन निर्णयातील सुधारित निर्देश खालीलप्रमाणे राहतील.

**अ) मुख्याध्यापकांची पदे -** हा शासन निर्णय येण्यापूर्वीच्या निकषाप्रमाणे मान्य झालेल्या मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये समायोजित करावे. पूर्ण जिल्ह्यात किंवा त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना शिक्षकांच्या रिक्त पदामध्ये रिक्त जागेवर समायोजित करावे, परंतु त्यांना वेतन संरक्षण (Pay Protection) देण्यात यावे.

### प्रस्तावित सुधारणा -

शाळांमध्ये मान्य झालेल्या मुख्याध्यापकाचे पद शासन निर्णय दि.२८ ऑगस्ट, २०१५ अन्वये अनुज्ञेय ठरत नसल्यास त्यांना त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमधील मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे. पूर्ण जिल्ह्यात किंवा त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत /पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे. सदर मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्तीनंतर संबंधित शाळेस सुधारित निकषाप्रमाणे

पटसंख्येअभावी मुख्याध्यापकाचे पद देय होत नसल्यास सदर पद व्यपगत करण्यात यावे.

**ब) उपमुख्याध्यापक /पर्यवेक्षक पद - प्रस्तावित सुधारणा -**

उपमुख्याध्यापक /पर्यवेक्षक पद मंजूर करताना इ.५वी च्या वर्गामूळे मंजूर होणारे शिक्षकांची पदे देखील गृहीत धरण्यात यावीत.

२. संदर्भाधीन दि.२८.८.२०१५ च्या शासन निर्णयातील अन्य आदेश / निकष तसेच लागू राहतील.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०५२७१७४५१७५५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.  
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( स्वप्निल कापडणीस )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन,मंत्रालय,मुंबई,
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री यांचे कार्यालय,मंत्रालय,मुंबई,
३. प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग,मंत्रालय,मुंबई,
४. प्रधान सचिव, नगर विकास विभाग,मंत्रालय,मुंबई,
५. प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, मंत्रालय,मुंबई,
६. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय,मुंबई,
७. सर्व मा.विधानसभा/विधानपरिषद सदस्य,
८. शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य,पुणे-१,
९. शिक्षण संचालक, (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य,पुणे-१,
- १०.शिक्षण संचालक ( माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य,पुणे,
- ११.सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,
- १२.सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक,
- १३.सर्व शिक्षणाधिकारी ( प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद,
- १४.शिक्षण निरीक्षक ( मुंबई उत्तर /दक्षिण/पश्चिम), मुंबई
- १५.खाजगी सचिव, मा.मंत्री शालेय शिक्षण,मंत्रालय,मुंबई,
- १६.निवडनस्ती, ( टीएनटी-२ )